

वित्तीय व प्रशासकीय अधिकार प्रदान करण्याबाबत.

शासकीय वाहनांच्या देखाभालीवरील, ती सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चास मंजुरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक: विअप्र-1095/प्र.क्र.20/95/विनियम,

मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 9 जून, 1995.

वाचा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: विअप्र-1085/सीआर-554/सर्वसाधारण-5, दिनांक 22 ऑगस्ट, 1985.

### शासन निर्णय

शासनाने शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: विअप्र 1089/(81)(92)/विनियम, दिनांक 6 नोव्हेंबर 1990 नुसार "शासकीय वाहनांच्या देखाभालीवरील, ती सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चास मंजुरी देणे" या बाबीच्या संदर्भात विविध प्राधिका-यांना शक्ती प्रदान केलेल्या आहेत. त्या शक्तिगट्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

2. शासन असा आदेश देत आहे की, वित्तीय अधिकार नियमावली, 1978 भाग-1(वि.प्र.क्र.चार) यामध्ये नमूद केलेले विद्यमान अधिकार या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या मर्यादित सुधारण्यात यावेत.

3. त्या आदेशान्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर हा अर्थसंकल्पीय तरतूद आणि वित्तीय प्रकाशने, नियम व विनियमन ह्यामध्ये समाविष्ट केलेल्या किंवा अंमलात असलेल्या आदेशांप्रमाणे अधीन राहिल.

4. जेथे एखाद्या अधिका-याचे विद्यमान अधिकार वित्तीय मर्यादित किंवा इतर कोणत्याही शक्तींच्या दृष्टीने अधिक उदार असतील तेथे, असे अधिकार ज्या शक्तींच्या अधीन प्रदान करण्यात आले असतील त्या शक्तींच्या अधीन ते अधिकार यापुढेही अंमलात राहतील असे मानले जाईल.

5. ज्या प्रशासकीय विभागांना, विभाग प्रमुखांना व इतर प्राधिका-यांना वेळोवेळी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यांनी अशा प्रकारे त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा सर्व स्तरांवर कोणताही हस्तक्षेप, भिती अथवा अनुग्रह याशिवाय त्यांचा पूर्णपणे व परिणामकारक वापर करण्यात येत असल्याची खात्री करून घ्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे.

6. वित्तीय अधिकार नियमावली, 1978 भाग-1 आणि संबंधित नियम यामध्ये जेथे सुधारणा आवश्यक आहेत, अशा आवश्यक सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. कृ. गोलतकर,

उप सचिव, महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग.

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-1, मुंबई (160 प्रती),

महालेखापाल, महाराष्ट्र-2, नागपूर (80 प्रती),

शा.म.मु.रोटा/वि.वि./एच-278(ब)(14,000+10-6-95)-1

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: विप्र-1095/प्र.क्र.20/95/विनियम, दिनांक 9 जून, 1995 चे सहपत्र.

**वि व र ण प त्र**

अ. क्र.	अधिकाराचे स्वरूप	अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले अधिकारी.	प्रदान केलेले सुधारित अधिकार		अभिप्राय
			अधिकाराची मर्यादा	सर्वसाधारण शर्ती असल्यास	
1	2	3	4	5	6

1. शासकीय वाहतूकचे परीक्षण, वाहने व्यवस्थित ठेवणे आणि त्यांची दुरुस्ती यासाठी खर्चासाठी मंजुरी.

(1) प्रशासकीय विभाग

(2) विभाग प्रमुख व प्रादेशिक कार्यालय प्रमुख

(1) पूर्ण अधिकार

(2) (अ) पेट्रोलवर चालणा-या प्रत्येक वाहनसाठी प्रतिवर्षी रु. 20,000 पर्यंत.

(ब) डिसेंबर चालणा-या प्रत्येक वाहनसाठी प्रतिवर्षी रु. 25,000 पर्यंत.

(3) कार्यालय प्रमुख

(3) (अ) पेट्रोलवर चालणा-या प्रत्येक वाहनसाठी प्रतिवर्षी रु. 5,000 पर्यंत.

(ब) डिसेंबर चालणा-या प्रत्येक वाहनसाठी प्रतिवर्षी रु. 6,000 पर्यंत.

वित्तीय अधिकार नियमावली, 1978 च्या विभाग 2 मधील अनुक्रमांक 19 च्या त्तांम 6 मध्ये करारनिकषट् केलेल्याप्रमाणे.

सुधारित प्रदानाद्वारे याबाबतीत वित्तीय अधिकार नियमावली, 1978 च्या भाग-दोन च्या अनुक्रमांक 19 अन्वये आणि वेळच्या वेळी निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये यापूर्वीच मर्यादित करण्यात आलेल्या बदल करण्यात आले आहेत.